

108, 180.

श्रवृद् 2) vgl. श्रवृधि. — 3) vom *Fötus* auch **WASSILJEW** 236. — 4) Verz. d. Oxf. H. 308, b, 36. 313, b, 39. — 6) °प्रवृत् Verz. d. Oxf. H. 339, b, 5. श्रवृद्वाचत् 149, b, 9. — 7) N. pr. einer Gegend und deren Bewohner **VARĀH. BRH. S. 5, 68. 16, 31. 32, 19.** Verz. d. Oxf. H. 338, b, 27. 339, b, 39. 340, a, 20. BHAG. P. 11, 30, 18 (= मायुर Schol.) 12, 1, 36. — Vgl. मायुर, महायुर.

श्रवृद्वाराएय (श्रवृद् + ए) n. N. pr. eines *Waldes* Verz. d. Oxf. H. 82, a, 18. श्रवृधि m. = श्रवृद् 2) Kāṭh. ANUKR. 2, 7 in Ind. St. 3, 439.

श्रम् m. = श्रमक् *Knabe, Kind* BHAG. P. 10, 68, 8.

श्रम् 2) m. pl. *Schütt, Trümmer, Ruinen* VS. 30, 11. TBR. 3, 4, 1, 9 (गतिविशेष Comm.). श्रमकपालः *Scherben aus Schutthaufen u.s.w., Gegens. प्रायाणां पात्राणां क* TS. 5, 1, 6, 2. KAUQ. 26. श्रमा: गुरुणा ग्रामाः Schol. zu KĀṬI. ČR. 1049, 11, 12. sg. LĀT. 10, 19, 9.

श्रमक् 1) zu streichen; vgl. oben u. श्रम्. — 2) adj. etwa *trümmerhaft* oder n. *Trümmerstätte* RV. 1, 133, 3.

श्रमण n. Verz. d. Oxf. H. 307, b, 10.

श्रमन् 1) श्रम्यमेति तमोङ्गर्वी दद्राति TBR. 1, 1, 2, 4. — 2) स व्यवः; दिव-समलिखत् सौ ऽर्यमाः पन्था श्रमवत् TBR. 1, 7, 6, 6. ist die Gottheit des Nakshatra Uttaraphalguni VARĀH. BRH. S. 6, 6. — Vgl. श्रायमणा.

श्रमभूति (श्रमन् + भूत्) m. N. pr. eines Lehrers mit dem patron. Kālabava Ind. St. 4, 374.

श्रमराध (श्रमन् + राधा) m. N. pr. eines Lehrers Ind. St. 4, 374.

श्रफल m. N. pr. eines Mannes Ind. St. 3, 473, 6. °गृह्यतय श्रास्त्रोक्तारः; PANĀV. BR. 23, 15.

1. श्रवृन् 1) HALĀJ. 2, 182. — 2) a) HALĀJ. 2, 281. श्रवृति: BHAG. P. 10, 73, 11. श्रवतः: gen. sg. 11, 20, 21. — 3) a) HALĀJ. 2, 285. H. c. 178, wo उनर्वती st. पुनर्वती zu lesen ist.

श्रवीक्रान् (von श्रवीकृ) adj. f. आ diesseits gelegen, bis zu einem Andern nicht reichend BHAG. P. 5, 3, 5.

श्रवीक्रोतस् adj. dessen *Strömung nach unten geht*, Bez. niederer Geschöpfe und mit physischen und moralischen Uebeln behafteter Menschen MBu. 14, 1039 (श्रवीक्रोतस् ed. Bomb.); VP. 36. ततो ऽर्वाक्रोतसः: (nach AUFRECHT nom. sg.) सर्गः सप्तमो मानुषः स्मृतः Verz. d. Oxf. H. 82, b, 16. — Vgl. ऊर्ध्वाक्रोतस्, तिर्यक्रोतस्.

श्रवागगति (श्रवाञ् + गति) f. der Gang nach unten (zur Hölle) MBu. 14, 490. श्रवागगति ed. Bomb.

श्रवाचीन् so v. a. श्रवाचीन in der Stelle श्रवैतान्येव पुनर्वाचीनि भवति KAUSH. ĀR. 2, 14.

श्रवाचीन् 3) uns näher liegend: श्रवाचीनाः die neueren (Grammatiker) Verz. d. Oxf. H. 162, a, 40. — 4) बुद्धिं तस्यापकर्त्ति सौ ऽर्वाचीनानि पश्यति Spr. 2423. ed. Bomb. des MBu. an beiden Stellen श्रवाचीनानि, was der Schol. ein Mal durch विपरोतानि, das andere Mal durch नोचकर्मणि erklärt.

श्रवाञ् 2) b) श्रवाङ्गीयात्परतस्त्वया सार्थं वादिष्यतः vor oder nach Mitternacht MBu. 2, 831. Z. 8 lies 2, 31 st. 1, 31.

श्रवटिवी f. N. pr. eines Frauenzimmers Verz. d. Oxf. H. 110, a, 1 v. u. °व्वी im Ind.

श्रवीवसु N. pr. eines Sohnes des Raibhja MBu. 2, 105, 3, 10704, 12, 7392, 12758, 13, 7108. Verz. d. Oxf. H. 34, a, 12. — Vgl. परावसु.

शर्ष 2) HALĀJ. 2, 451.

शर्षान् SUÇA. 2, 38, 7.

शर्षसान् vgl. ऊर्ध्वसान्.

शर्षोवर्त्तन् (शर्षास् + वर्त्) n. gewisse harte Anschwellungen im Augenlide, etwa Gerstenkorn SUÇA. 2, 308, 14.

1. श्रप् am Ende streiche Verwandt mit वर्ष्.

— उद् s. उर्ध्व.

2. श्रप् उपर्यति AV. PRAT. 3, 47. उपार्षाति und प्रार्षाति 48, Sch.

— नि 1) statt *niederdrücken* u. s. w. lies *anfüllen, vollstopfen*.

— परि s. पर्यष्टा; — प्रति s. प्रत्यय.

श्रप्यणो Z. 2 lies 9, 8, 13 st. 9, 18, 13.

श्रप् vgl. श्रद्धार्प.

श्रृष्ट् nom. ag. nur in der Verbindung: इष्टगः गृही इष्टः तीयते TBR. 1, 4, 6, 5 (= श्राविंशतिभिर्वै) Ist wahrscheinlich von श्रव् abzuleiten; vgl. इष्टगः.

श्रह् 1) c) पुरुपः पञ्चविंशतिभिर्वै: — श्रहनि मनोन्मानम् *ein Mann hat mit 25 Jahren sein volles Gewicht und seine volle Linge* VARĀH. BRH. S. 68, 107. — d) दारिद्र्यं पातकं लोके न तच्छित्पुमर्हति *verdient nicht gepriesen zu werden* MBu. 12, 215. — 2) नेयमर्हति दोश्यम् *ist keiner Schlechtigkeit fähig, vermag keine Schl. zu begehen* R. 6, 103, 20. — caus. Jmd ehren, Ehre erweisen BHAG. P. 11, 27, 13.

— सम् caus. Jmd ehren, Ehre erweisen BHAG. P. 10, 33, 35, 74, 26, 85, 37.

श्रहृचन्द्रसूरि (श्रहृत् - चन्द्र + सूर्) m. N. pr. eines Autors HAL 162.

श्रहृण् 1) n. a) das Verdienen, Werthsein P. 3, 3, 111. — b) Ehrenbezeugung, Verehrung M. 3, 54. श्रहृसि मुक्तरहृतमार्हणमस्माकम् BHAG. P. 5, 3, 5. — c) Ehrengeschenk: डुर्योधनं समागच्छरहृणानि ततस्ततः । मणिकाञ्जनरत्नानि गोहस्त्यश्चधनानि च ॥ MBu. 1, 130. तमुपेष्टत्र तत्र पैता श्रहृणापाणाः BHAG. P. 9, 11, 29. — 4) adj. *Etwas verdienend, Ansprüche habend auf; am Ende eines comp.* BHAG. P. 10, 13, 5, 18, 31.

श्रहृणीय adj. der Ehrenbezeugungen werth: वार्षियं मन्यते कष्ठमर्हणीयतम् (so die ed. Bomb.) भूति MBu. 2, 1332. — Vgl. श्रायर्हृणीय.

श्रहृत् n. die Würde eines Arhant KATHĀS. 72, 316.

श्रहृत् 1) c) श्रहृतम् BHAG. P. 5, 3, 5. — 2) a) Verz. d. Oxf. H. 264, b, 21.

श्रहृत् Bez. Gina's Verz. d. Oxf. H. 230, b, 4.

श्रल 1) vgl. श्राल 1).

श्रेतक् UGGVAL. zu UNĀDIS. 3, 35. m. pl. die Bewohner von Alaka (Schol.): श्रेतकाः सह गन्धवर्यज्ञाश्च सह किंनौ: MBu. 3, 11813. श्रेतकनाथ Fürst der Alaka (N. pr. eines Volkes; vgl. 3, c.) VARĀH. BRH. S. 11, 58 (lies °नाथो). — 3) b) KATHĀS. 41, 115. — c) N. pr. einer Stadt in Nishadha KATHĀS. 101, 41, 115.

1. श्रलतान् vgl. Spr. 3374.

श्रलद्धी adj. Unheil bringend ČĀNKU. GRUJ. 4, 16, 4. unglückselig: श्र-रुद्रम् u. s. w. विग्रादलद्धीतमं ज्ञानात् SPR. 3383.

श्रलद्धीक् adj. wo kein Segen ist: नालद्धीके वसति ते VARĀH. BRH. S. 65, 9.

श्रलद्धय 1) a) fuge unbemerkt und KATHĀS. 92, 87 hinzu.

श्रलाखान् m. N. pr. eines Fürsten von Gurğara RĀGA-TAR. 3, 149, 154.